

	<i>Esmaspäev</i> <i>31.juuli</i>	<i>Teisipäev</i> <i>01.aug</i>	<i>Kolmapäev</i> <i>02.aug</i>	<i>Neljapäev</i> <i>03.aug</i>	<i>Reede</i> <i>04.aug</i>
HOMMIK	Joogijogurt, hommikelbed <i>150/20</i> <i>180/30</i>	Keedumuna, sulajuustusepik, tomat*, kakao <i>1tk/1tk/20/150</i> <i>1tk/1tk/20/175</i>	4-viljapuder, või, piim* <i>150/5/150</i> <i>200/5/175</i>	Piima-kaerahelbesupp, leib vorstiga, kurk* <i>150/1tk/20</i> <i>200/1tk/20</i>	8-vilapuder, maasika toormoos, piim* <i>150/20/150</i> <i>200/20/175</i>
VAHEPALA	Külmutatud maasikad*, mandlid <i>50/10</i>	Õun*, rosinad <i>75/10</i>	Pirn* <i>75</i>	Porgand* <i>75</i>	Kurk* <i>75</i>
LÕUNA	Hapukapsasupp, leib, või, keefirismuuti marjadega <i>200/35/10/120</i> <i>250/35/10/150</i>	Sealihakaste porgandiga, kartul, kurgi-hapukoore salat, piim* <i>100/120/60/150</i> <i>130/150/60/175</i>	Lõhesupp, leib, karamellkissell moosiga <i>200/35/120/15</i> <i>250/35/150/20</i>	Tatrapada kalkunilihaga, salat tomati ja marineeritud kurgiga, keefir* <i>200/60/150</i> <i>250/60/175</i>	Peedisupp veiselihaga, hapukoor, leib, maitsevõi, jõhvikakissell kohupiimakreemiga <i>200/10/35/10/100/20</i> <i>250/10/35/10/130/50</i>
OOD	Täisterasepik singi ja juustuga, kurk*, piparmünditee <i>1tk/20/150</i> <i>1tk/20/175</i>	Sotsnik, mahlajook <i>1tk/150</i> <i>1tk/175</i>	Makaronisalat vorsti ja kurgiga, morss, banaan <i>150/150/50</i> <i>180/175/50</i>	Pannkoogid moosiga, piim* <i>1tk/20/150</i> <i>1tk/20/175</i>	Kräsupeakook, piparmündilaimi jäättee <i>1tk/150</i> <i>1tk/175</i>
<i>Energia</i>	<i>1137</i>	<i>1149</i>	<i>1168</i>	<i>1164</i>	<i>1137</i>
<i>Süsiv</i>	<i>136</i>	<i>144</i>	<i>145</i>	<i>158</i>	<i>149</i>
<i>Rasvad</i>	<i>55,7</i>	<i>46,2</i>	<i>47,4</i>	<i>39,3</i>	<i>48</i>
<i>Valgud</i>	<i>40,4</i>	<i>44,2</i>	<i>48,1</i>	<i>53,5</i>	<i>33,8</i>